

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Registered Office: Swastik House, 39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune: -411 037, Maharashtra. INDIA T: +91 20 2644 4625 / 26 / 27 E: Info@silworld.in W: www.silworld.in CIN No:- L26956PN1994PLC078941

Date: 28th February, 2024.

To,
The Listing Manager
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400001

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza"-C1,Block G
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai 400 051

Scrip Code:532841

SYMBOL: SAHYADRI

Subject: Newspaper advertisement pertaining to Postal Ballot/E-Voting.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement published on 28th February, 2024 in the Financial Express (English) and Loksatta (Marathi) newspapers pertaining to Postal Ballot/E-voting Notice of the Company.

You are requested to kindly take note of the same.

Thanking you.

Yours faithfully,

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Rajib Kumar Gope Company Secretary and Compliance Officer

M. No : F8417 Encl: As Above

WWW.FINANCIALEXPRESS.COM

RESPONSE INFORMATICS LIMITED CIN: L72200TG1996PLC025871 Regd. Office: 3rd Floor, 1-89/3/4, Raghuma Towers, Hi-Tech City Road, Madhapur, Shaikpet, Hyderabad, Telangana-500081. Website: https://www.responseinformaticsltd.com, E-mail: cs@responseinformatics.com

CORRIGENDUM NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING, CUT-OFF DATE AND E-VOTING INFORMATION TO THE SHAREHOLDERS n continuation to our earlier Newspaper announcement captioned "Notice o

Shareholders", which was published on Saturday, February 17, 2024 in Financial Express and Nava Telangana, the duration of remote e-voting is as mentioned below. Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Friday, 8th March 2024 5:00 p.m. on Sunday, 10th March 2024 End of remote e-voting:

Extraordinary General Meeting, Cut-off date and E-Voting Information to the

Please observe that month of e-voting was published in our earlier announcement as February 2024 instead of March, 2024. Other references and information in earlier publication remain the same. For Response Informatics Limited

Subramaniyam Seetha Raman **Managing Director** Place: Hyderabad DIN: 06364310 Date: 28-02-2024

Notice

Notice is hereby given that the Certificates for the under mentioned Equity Shares of the Company have been Lost/misplaced and the Holder/Purchaser of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Shares Certificates.

Any person who has claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates to the aforesaid applicants without any further intimation. Folio No. | Certificate No. | Dist. No. From | Dist. No. To | Shares

3063	3063	738801	739300	500
3063	3063	739301	739800	500
3063	3063	739801	740300	500
3063	3063	740301	740800	500
3063	3063	740801	741300	500
3063	3063	741301	741800	500
3063	3063	741801	742300	500
3063	3063	742301	742800	500
3063	3063	742801	743200	400
3063	3063	20183971	20184470	500
3063	3063	20184471	20184970	500
3063	3063	20184971	20185070	100
3063	3063	37651811	37652310	500
3063	3063	37652311	37652810	500
3063	3063	37652811	37652910	100
3063	11556	60901177	60905136	3960

Name of the Share Holder Karamshi Jethabhai Somaiya.

Date : 22-02-2024. Name and Registered Office address of Company:

The Ugar Sugar Works Limited. Mahaveer Nagar, Wakharbhag, Sangli, Maharashtra, 416416

SAHYADRI INDUSTRIES LIMITED

(CIN: L26956PN1994PLC078941) Registered Office: 39/D, Gultekdi, J.N. Marg, Pune - 411037 Tel: +91 20 2644462/26/27, Email ID: info@silworld.in, Website: www.silworld.in NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that the resolutions set out below is proposed to be passed by the members of Sahyadri Industries Limited ("the Company") by means of Postal Ballot, only through remote e-voting process ("e-voting"), pursuant to Section 108, 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and General Circular Nos. 14/2020 dated April 8. 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No.3/2022 dated May, 05th , 2022, General Circular No.11/2022 dated December, 28th, 2022 and General Circular No.09/2023 dated September, 25th 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (in continuation of Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7 2023 issued under Regulation 101 (SEBI Circulars) and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment

This Postal Ballot e-voting facility is being conducted to seek approval of members of the Company for :

thereof for the time being in force and as amended from time to time).

- Approval for payment of remuneration to Mr. Jayesh P Patel, (DIN 00131517) Chairman and Whole-time director under Schedule V of the Companies
- 2. Approval for payment of remuneration to Mr. Satyen V Patel, (DIN 00131344) Managing Director under Schedule V of the Companies Act. 2013.
- 3. Approval for payment of remuneration to Mr. Tuljaram Maheshwari, (DIN 00063688) CEO, CFO and Whole-time director under Schedule V of the Companies Act, 2013.
- 4. Approval for payment of remuneration to Mr. Suresh Joshi, (DIN 00130591) Whole-time Director under Schedule V of the Companies Act, 2013.

In terms of the General Circulars, company has identified members whose names appear on the Register of Members as on Friday, 23rd February 2024 ("Cut-off Date") and has emailed the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement on Tuesday, 27th February 2024 (Date of Dispatch). A person who is not a member as on the Cut-off Date to treat this Notice for information purposes only.

In terms of the General Circulars, physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to members for this Postal Ballot.

The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Wednesday, 28th February

End of e-voting : 5:00 p.m. (IST) on Thursday, 28th March 2024 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled upon expiry of the aforesaid period.

The Board of Directors have appointed Mrs. Ashwini Inamdar (CP No. 11226), Practicing Company Secretary or failing of her Mr. Atul Mehta (CP No:2486) Partner of M/s. Mehta & Mehta, Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot, through the e-voting process, in a fair and transparent manner.

The Chairman and Whole time Director of the Company or any person authorized by him shall declare the results of e-voting on or before Saturday. 30th March, 2024 and will be displayed on the Company's website www.silworld.in and will also be communicated to the Stock Exchanges, National Securities Depository Limited ("NSDL").

Those Members who have already registered their email addresses are requested to keep their email addresses validated with their Depository Participants / RTA / Company to enable servicing of notices / documents electronically to their email address. For members who have not received the notice due to change / non-registration of their e-mail address with the Company / RTA / Depository Participants, they are requested to contact with RTA on rnt.helpdesk@linkintime.co.in for registering their mail ID. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-Voting system only and services of National Securities Depository Limited ("NSDL") have been engaged for the same.

Members who have not registered their e-mail addresses with the Company/ RTA can now register the same by sending an e-mail to the RTA on rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in demat form are requested to register their e-mail addresses with their Depository Participant(s)

This Postal Ballot Notice will also be available on the Company's website at www.silworld.in, websites of the Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

The Members who have not received any communication regarding this Postal Ballot remote e-voting for any reason whatsoever or in case of any grievances/ queries, you may contact the Company or Registrar and Share Transfer agent between 09:00 am to 05:00 pm IST on all working days, except Sunday at following address:

Company:

Company Secretary and Compliance Officer

Web: www.silworld.in, Email: cs@silworld.in

Sahyadri Industries Limited

CIN: L26956PN1994PLC078941 Regd. Off: 39/D, Gultekdi, J.N.Marg, Pune-411037, Phone: 020-26444625/26/27

Registrar and Share Transfer Agent: Link InTime India Private Limited

C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli West, Mumbai-400083 Phone: 022-49186270, Fax: 022-49186060, Email: rnt.helpdesk@linkintime.co.in

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED

Date: 27th February, 2024 Place: Pune

Satyen Patel Managing Director DIN: 00131344

INDU PROJECTS LIMITED (undergoing Corporate Insolvency Resolution Process)

CIN: U45200TG2001PLC038175 Notice is hereby given to all the stakeholders of M/s. Indu Projects Limited, the Corporate Debtor that in terms of the order of Hon'ble NCLT, Hyderabad Bench in the hearing dated 05.07.2023 approving the Resolution Plan submitted by the Consortium of B Subba Reddy and C Venkateswara Reddy, the Monitoring Committee for the Corporate Debtor shall be distributing the Resolution Fund in terms of the Approved Resolution Plan.

In view of the above, all the stakeholders of the Corporate Debtor whose claims are admitted by the undersign are requested to provide their "Bank Details" along with the KYC and contact details of the Authorized Signatory to the Registered office of Indu Projects Limited, the Corporate Debtor or email at ip.induprojects@gmail.com so as to enable the undersign to remit the funds on priority by 17.04.2024.

Anup Kumar Singh Insolvency Professional and Member of Monitoring Committee Indu Projects Limited Place: Kolkata IBBI Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322 Date: 28.02.2024

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN his is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Thermax Limited having it's Registered Office at: - D-13, MIDC, Industrial Area, R D Aga Road Chinchwad

Pune, Maharashtra, 411019. Registered in the name of the: - Vijaya Shankarrao Mohite (Deceased) Jtly with Shankarrao Pandurangrao Mohite (Deceased) Following Shareholder/s have been lost by them

Sr. No.	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Distinctive Number/s	Total Number of Shares & Face Value
1.	1.Vijaya Shankarrao Mohite (Deceased) 2.Shankarrao Pandurangrao Mohite (Deceased)	K0005694	100665	65401586 - 65402085	500 Equity Shares in 02/- Paid Up

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share

Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Karvy Selenium, Tower- B. Plot No. 31 & 32, Financial district, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Vijaya Shankarrao Mohite (Deceased) Jtly with Shankarrao Pandurangrao Mohite (Deceased) Applicant & Legal Heir of Late Anand Shankarrao Mohite Place: Mumbai Name of Shareholder / Applicant. Date: 28.02.2024

E-AUCTION SALE NOTICE M/s. SRABANI CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED -In Liquidation(Corporate Debtor

Regd. Office:Plot No 1185,Balitota Sahi,Nayapalli,Bhubaneswar-751012,,India E-Auction Notice for Sale of Assets under the Insolvency and Bankruptcy Code ,2016

Date & Time of E-Auction:: 28/03/2024 from 11 A.M to 2.00 P.M Notice is hereby given to the public in general under the Insolvency & Bankruptcy Code, 2016 and Regulations thereunder that the assets as given in the table below of the Corporate debtor are being sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND NO RECOURSE BASIS "and as such the said disposition is without any kind of warranties and indemnities. The sale will be done by undersigned through the approved E-auction platform

https://pcltauction.auctio

S. No	Description of Assets	Reserve Price(Rs)	EMD Amount (Rs)	Bid Increment Amount
1	i) Incomplete Apartment on Land at Mouza Ghangapatna,Khata No 14 plot No.915(P) and sub plot nos 2,3,4and 5, P.S.No.46,Thana-Chandaka,S.R: Khandagiri, Tahsil: Bhubaneswar, Dist: Khurda, Odisha, India admeasuring Ac 0.830.5dcml (36176 sft) at out-skirt of BHUBANESWAR CITY in the name of M/s Srabani Constructions Private Limited and Basement+Stilt floor+7 floors Residential apartment under construction (out of approved B+S+10 storied building) ii) Land at Mouza: Ghangapatana,Khata No.14,Plot no. 915, Thana-Chandaka,S.R. Khandagiri, Tahsil-Bhubaneswar, Dist. Khurda, Odis ha, admeasuring Ac 0.665 decl in the name of M/s Srabani Constructions Pvt Ltd, just south and adjecent to plot no 915(p)	5,1 1,00,000	87,40,000	5,00,000

Any interested buyer can submit a bid after due diligence. Last Date: for submission of Eligibility Documents: 14 March 2024 Last Date for EMD Payment (through NEFT/RTGS): 26 March 2024

Date of Inspection: All working days from 12-03-2024 to 23-03-2024 (from 10 AM to 5 PM) with prior intimation to the liquidator. The EMD (Refundable) shall be paid by interested bidders by way of Bank transfer through NEFT/RTGS in account of Srabani Constructions Private Limited -in liquidation having account

number 087302000001360 and IFSC code IOBA0000873. 1. For detailed terms and condition of E-auction sale, please refer to Sale Notice available on https://ncltauction.auctiontiger.net. For any query regarding E-auction.Contact: Mr Ram Prasad Sharma-8000023297, 6351896834; 079-68136803/ 079-68136855./ e-mail id ramprasad@auctiontiger.net; support@auctiontiger.net

Gagan Bihari Bhuyan LiquidatorofSrabani Constructions Private Limited- In Liquidation IBBI Reg No.: IBBI/IPA-002/IP-N00928/2020-21/13 Regd. Address : 2162, D N Oxypark, Dumduma, Bhubaneswar-751019 Mail address: srabani.liquidation@gmail.com and gaganbhuyan29@gmail.com Mobile: 7506370577

SALE/E-AUCTION NOTICE UNDER IBC SIDDHARTH NATURAL FOOD RESOURCES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) REG OFFICE: Plot No. 83, Kundaim Industrial Estate, North Goa, Kundaim, Goa, India, 403115 (CIN No: U15209GA2007PTC005490)

Notice is hereby given to the public in general pursuant to Regulation 32 as per Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. Public Announcement is hereby made inviting Expression of Interest (EOI) from prospective bidders for participating in e-auction for sale of the assets of Siddharth Natural Food Resources Private Limited (In Liquidation) under Land & Building and Plant & Machinery class on "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS " and "WITHOUT RECOURSE" BASIS.

St. No.	Particulars	Time: 02.00 p.m. to 4,00 p.m. (with an unlimited extension of 5 minutes each) e of Sale Auction Notice Wednesday 28th February, 2024 t date of submission of EOI Wednesday 13th March, 2024 suments					
1.	Date and Time of Auction		Time: 02,00 p.m. to 4,00 p.m. (with an unlimited extension of 5 minutes each)				
2.	Date of Sale Auction Notice	:0	Wednesday 2	8th February, 2024			
3.	Last date of submission of documents	1 E0I	Wednesday 13th March, 2024				
4.	Last date of submission of Earnest Money Deposit (E		Tuesday 26th March, 2024				
5.	and the state of t		Regd. Address: 905 E, Raheja Residency, Malad (E, Mumbai 400097 Regd. Email id – bhoklay.hk@hotmail.com Mo: 9748754517				
6.	Process specific address correspondence	for	Veera Desai F Email id - liq.:	Kshitij, Near Azad Nagar M Road, Andheri West, Murn sidnatural@gmail.com 022-66950008/96990403	bai - 400053		
De	scription of Assets and Location	Rese	rve Price	EMD	Incrementa Value		
Lot		ALCOHOLOGICA	3634080095	0.0000000000000000000000000000000000000	25.0		
Lar Ma	nd & Building, Plant & chinery & Misc. Assets	Rs. 36,36 (Rupees	3,900 Thirty six	Rs. 3,63,690 (Rupees three lakh	Rs.		

		- iq.signaturak@gmail.com Vo: 022-66950008/9699040318					
Description of Assets and Location	Reserve Price EMD		Incremental Value				
Lot 1 Land & Building, Plant & Machinery & Misc. Assets situated at Gat No.678 At Post Aalas Tal. Shirol Dist. Kolhapur.	(Rupees Thirty six lakh thirty six	sixty three thousand	(One Lakh				
Lot 2 Land & Building, Plant & Machinery & Misc. Assets situated at Gat No.747 At Post Karawadi Tal, Karad Dist. Satara	(Rupees fifty five lakh twenty four thousand	Rs. 5,52,454 (Rupees five lakh fifty two thousand four hundred fifty- four only)	Rs. 1,00,000 (One Lakh only)				
Lot 3 Land & Building, Plant & Machinery & Misc. Assets situated at Gat No.17/1/1 At Post Kashti Tal. Shrigonda Dist. Ahmednagar	(Rupees seventy eight lakh sixty eight	eighty six thousand	Rs. 1,00,000 (One Lakh only)				
Lot 4	46 100000		U.S.				

Land & Building, Plant & Rs. 15,57,895 Rs. 1,55,790 Machinery & Misc. Assets (Rupees fifteen lakh (Rupees one lakh fifty. 1.00.000 situated at Gat No.1760 At fifty seven thousand five thousand seven (One Lakh Post Siddhewadi Tall eight hundred ninety- hundred ninety only) only) five only) Tasagoan Dist. Sangli

Land & Building, Plant & Rs. 2,13,04,611 Rs. 21.30,461 Machinery & Misc. Assets (Rupees two crore (Rupees twenty one 10,00,000 situated at Gat No.213 At thirteen Takh four Takh thirty thousand (Rupees Ten Post Waghawadi, Tal. thousand six hundred four hundred sixty one Lakhs only)

Walwa, Dist. Sangli eleven only) Lot 6 Rs. 1,02,500 Land & Building, Plant & Rs. 10,25,000 Machinery & Misc. Assets (Rupees ten Takh (Rupees one lakh two 1.00.000 situated at Gat No.251 At twenty five thousand thousand five (One Lakh Post Kutwad Tal, Shirol Dist, only) hundred only) Kolhapur

Important Notes: The sale shall be on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS", "WHATEVER IT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE" basis and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities The details of the process and timelines are outlined in the E-Auction process document, which is available on the website of E-Auction service provider M/s. National E-Governance Services

Limited: https://nesl.co.in/auction-notices-under-ibc/ Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevant terms and conditions including as prescribed in E-Auction process document and accordingly submit their Expression of Interest in the manner prescribed in E-Auction process document. Participation fees for each lot/parcel is Rs. 5.000/- (Rupees Five Thousand only)

The site visit for inspection of the assets of the Corporate Debtor is scheduled from Friday 8th March, 2024 to Wednesday 20th March, 2024 after submission of required documents as mention in the E-Auction process document. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or

adjourn/postpone/cancel/modify/terminate the e-auction or withdraw any assets thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof: As per proviso to clause (f) of the Section 35 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (Code), the interested bidders shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility

criteria as set out in Section 29A of the Code (as amended from time to time). Hari Kishan Bhoklay Place: Mumbai Liquidator Date: 26/02/2024 Siddharth Natural Food Resources Pvt. Ltd. (In Liquidation) IBBI Reg. No. IBBI/IPA-003/IP-N00228/2019-2020/12696

AFA Valid till: November 20, 2024

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Jal Jeevan Mission- CWSS to Puthencruz, Thiruvaniyoor, Poothrikka and Chottanikkara Panchayaths LSGD road restoration for Thiruvaniyoor Panchayath General Civil Work. EMD: Rs. 2,00,000/-, Tender fee: Rs. 13010, Last Date for submitting Tender: 11-03-2024 03:00:pm, Phone: 0484-2360645 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

Superintending Engineer PH Circle KWA-JB-GL-6-2471-2023-24 Koch



DUROPLY INDUSTRIES LIMITED

CIN: L20211WB1957PLC023493 Registered Office: 9 Parsee Church Street, Kolkata - 700001 Corporate Office: North Block, 4th Floor, 113 Park Street, Kolkata - 700 016 Phone: +033-22652274; E-mail: corp@duroply.com; Website: www.duroply.in

> CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Dear Member(s).

An Extra-Ordinary General Meeting ("EGM" / "the Meeting") of the Members of Duroply Industries Limited ("the Company") is scheduled to be held on Saturday, March 9, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"). The Notice of EGM ("EGM Notice") was dispatched to the Members of the Company on February 16, 2024 in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. Capitalized words and expressions used but not defined herein shall have the same meaning as assigned to them in the EGM Notice. Shareholders are requested to note the following changes to Item No. 1 of the EGM Notice and Explanatory Statement

In Resolution No. 1 on Page 2 of the EGM Notice and Point (VI) i.e., "Relevant Date with reference to which the price has been arrived at" on Page 18 of the Explanatory Statement

The Relevant Date for determining the floor price for the Preferential Allotment of equity shares and warrants to be read as Thursday, February 8, 2024 instead of Friday, February 9, 2024.

In point (IV) i.e., "Basis on which the price of the Preferential Issue has been arrived at" on Page 17 of the Explanatory Statement, following changes are to be noted:

The Para before sub-clause (a) and (b) shall be replaced with the The Equity Shares of the Company are listed on BSE Limited ("BSE") only and are frequently traded in accordance with SEBI ICDR Regulations. As per the provisions of Regulation 164(1) of Chapter V of SEBI ICDR Regulations. the floor price at which the Preferential Equity Shares and Warrants can be allotted is not less than Rs. 200.23, being higher of the following:

Sub-clause (a) and (b) to be replaced with the following: (a) the 90 trading days volume weighted average price of the related equity shares of the Company quoted on BSE, preceding the relevant date,

i.e. Rs. 186.32 per Equity Share; or (b) the 10 trading days volume weighted average price of the related equity shares of the Company quoted on BSE, preceding the relevant date, i.e. Rs. 200.23 per Equity Share:

The pricing of the Preferential Equity Shares and Warrants of face value of Rs. 10 each is Rs. 203/- (Rupees Two hundred and three only) which is not less than the minimum price determined in accordance with the applicable provisions of SEBI ICDR Regulations.

In Point (XIV) i.e., Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the Equity Shares proposed to be allotted and/or who ultimately control the proposed allottees, the percentage of post Preferential Issue capital that may be held by them and change in control, if any, in the Company consequent to the Preferential Issue on Page 20 of the Explanatory Statement

The Post Issue Shareholding of Primarc Stellar Ventures LLP to be read as 98,522 No. of shares and 0.91% instead of 49,261 No. of Shares and 0.45%. This Corrigendum shall form an integral part of the EGM Notice dated February 14, 2024 and on and form the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. All other information and content as set out in the EGM Notice save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged. Members may note that the EGM Notice & the Corrigendum to the EGM Notice will also be made available on the Company's website i.e., www.duroply.in and is expected to be on website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

FOR DUROPLY INDUSTRIES LIMITED KOMAL DHRUV Company Secretary ACS-41850 Dated: February 27, 2024 Place: Kolkata



Tamilnadu Petroproducts Limited

Regd.Office: Manali Express Highway, Manali, Chennai 600 068. CIN: L23200TN1984PLC010931 Website: www.tnpetro.com E-mail: secy-legal@tnpetro.com Telefax: 044-25945588 / 69185588

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given for obtaining the consent of the Members through Postal Ballot for the following proposals as Special Business (1) Re-appointment of Mr. G D Sharma (DIN: 08060285) (2) Re-appointment of Lt. Col. (Retd.) C S Shankar (DIN: 08397818) (3) Re-appointment of Mr. Debendranath Sarangi, IAS (Retd.) (DIN:01408349) as Independent Directors of the Company and (4) Re-appointment of Mr. D. Senthi Kumar, Whole-time Director (Operations) (DIN:00202578) along with Remuneration payable

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") the said Notice has been sent on 27th February 2024 to all the shareholders whose names appear on the Register of Members/ List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited (NSDL) / Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on Friday, 23" February 2024 ("Cut-off date") and who have registered their email id with the Company/ Depositories. It may be noted that in accordance with the relaxation granted by the Ministry of Corporate Affairs vide Circular 09/2023 dated 25th September 2023, the said notice has been sent only in electronic mode. The Notice of Postal Ballot has also been placed on the Websites of the Company, RTA and CDSL

The facility for remote e-Voting is being provided to the Members in accordance with the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 & 22 of the Rules and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the relevant Circulars to cast their vote for the resolutions given in the notice.

The Company has engaged the services of CDSL to provide the e-Voting facility, enabling the Members to cast their votes electronically in a secure manner. Detailed guidance for participating in the e-Voting has been provided in the Notice.

The e-Voting will commence on Wednesday, 28" February 2024 at 9:00 AM IST and end on Thursday, 28th March 2024 at 5:00 PM IST. The e-Voting module shall be disabled thereafter. Members who have not received the Notice may download the same from the website of the Company or may request for an electronic copy of the same by writing to the Registrar and Share Transfer Agent (RTA), Cameo Corporate Services Limited. Subramanian Building, 1, Club House Road, Chennai - 600 002, E-mail: investor@cameoindia.com.

Subject to the restrictions under the Act and the other applicable Regulations, persons who are entered as Members in the Register of Members or in the Register of Beneficial Owners by the Depositories as on the Cut-off date alone shall be entitled to exercise the voting rights.


The results of the voting would be declared as stipulated under the relevant Rules. informed to the Stock Exchanges and will also be posted on the Website of the Company and CDSL.

For any queries or issues regarding e-Voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances relating to e-Voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafattal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free No. 1800 22 55 33. In case of difficulties, Members may also contact the undersigned or the RTA.

By Order of the Board For Tamilnadu Petroproducts Limited

Place: Chennai Date: 28.02.2024

Sangeetha Sekar Company Secretary



मा. शहर नियोजन प्राधिकरण तथा मुख्याधिकारी, नगर परिषद शिरूर यांचे कार्यालय एन.ए.पी./शिरूर/२०२३-२४ जाहीरनामा

(दिनांक: २८/०२/२०२४)

श्री. नाना भागाजी जाधव रा. शिरुर यांनी मौजे शिरूर ता. शिरूर जि. पूणे सर्व्हें नं/गट नं. १९५५/प्लॉट नं/२६/५/अ मधील क्षेत्रफळ ६००.०० चौ.मी. मालकीची व ताब्यातील जिमन "निवासी" प्रयोजनासाठी अकृषिक करून मिळणेसाठी या जिमनीचा अभिन्यासास विकास परवानगी मंजूर करण्याबाबतच्या परवानगीकरीता या कार्यालयास आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला आहे.

उक्त जमिन निवासी मध्ये रुपांतरीत करण्यास्तव कोणाच्या काही हरकती अथवा आक्षेप असल्यास त्या दि. ०६/०३/२०२४ पूर्वी या कार्यालयात लेखी स्वरुपात दाखल कराव्यात. उक्त मुदतीनंतर आलेल्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, कळावे. (स्मिता काळे)

> मा. शहर नियोजन प्राधिकरण तथा मुख्याधिकारी, शिरुर नगर परिषद, घोडनदी,

NUTICE FUR LUSS OF SHAKES

("Company") have been lost / misplaced and the undersigned shareholder / applicant has

applied to the Company for issuance of duplicate share certificate(s). Any person, who

has claim in respect of the said shares, should lodge such claim with the Company at its Regd. add. within 15 days of the publication of this notice, else the duplicate certificate(s)

shall be issued by the company without further information. Any person dealing in said

certificate(s) shall be doing so solely at his own risk as to costs and consequences and the

Distinctive

from 31981772 to

31981871

EXV0001512

Shareholder's/ Applicants Name

Raghavan Vedantham

company shall not be responsible for it in any way: Name of the shareholder / applicant:

FIR No. 245/2024 dated 22/02/2024 registered with Pimpri-Chinchwad Police Station

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that my client SHRIMATI,

SUHASINI ANITA FRANKLIN (NEE PATIL), Sole daughter of

the Late SHRIMATI NALINI MADHUKAR PATIL.

DECEASED ON 05/04/2017 has interest, right and title in the

estate of her mother named above, which is under litigation in

the Pune District & Sessions Court, and is sub judice before

the Civil Court Senior Division, in Civil M. A. No: 251 of 2022

The Public are hereby warned not to enter into any Agreement

for Sale, Development Agreement, Leave & License

Agreement with any person or any other entity in respect of

the Estate of SHRIMATI NALINI MADHUKAR PATIL

Properties described in the Schedule hereunder written. In

spite of this Notice if any one deals with the said Property, the

SCHEDULE

1. SCHEDULE ALL THAT PIECE AND PARCEL OF LAND

bearing Survey No. 6/1, at Mouje Wanworie, Taluka, Haveli,

Hissa No. 1, 2, 3, 4/1, 4/2, 5, 6 & 7 within District Pune, Pune,

belonging to Balasaheb Baban Kedari & Others,

comprising; Plot No. 1E, and Bungalow No. 1E, Kumar Kunj,

2. SCHEDULE ALL THAT PIECE ON PARCEL OF LAND

bearing Survey No. 1 & 51 Mouje Balewadi, comprising

Apartment No. 502-A with Stilt car park No. 502, Parkland

Co-op Housing Society Ltd., Reg No. PNA/(4)/HSG/(TC)

9144 / 2008-2009, Bajirao Shripathi Marg, Baner Gaon,

सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेड

(सीआयएन: एल२६९५६पीएन१९९४पीएलसी०७८९४१)

नोंदणीकृत कार्यालय : ३९/डी, गुल्टेकडी, जे.एन. मार्ग, पुणे-४११०३७.

टेलि : +९१ २० २६४४४६२५/२६/२७,

ईमेल आयडी : info@silworld.in वेबसाइट : www.silworld.in

पोस्टल बॅलटची सूचना

याद्वारा सूचना देण्यात येते की, याखाली नमूद केलेले ठराव कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,

२०१४ ("नियम")च्या नियम २० व २२ आणि कंपन्या अधिनियम, २०१३ ("कायदा")च्या कलम

१०८, ११० आणि निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेले जनरल सक्युर्लर नं. १४/२०२०

दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दिनांकित १५

जून, २०२०, ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०, जनरल सक्युर्लर नं. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, जनरल सक्युर्लर नं. १०/२०२१ दिनांकित २३ जून, २०२१ आणि जनरल

सक्युर्लर नं. २०/२०२१ दिनांकित ०८ डिसेंबर, २०२१, जनरल सक्युर्लर नं. ०३/२०२२ दिनांकित

०५ मे, २०२२, जनरल सक्युर्लर नं. ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ व जनरल सक्युर्लर

नं. ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ ("एमसीए सक्युलर्स") आणि सिक्युरिटिज अँड

एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स,

२०१५ ("लिस्टिंग रेग्युलेशन्स")च्या रेग्युलेशन ४४, सक्युर्लर नं. सेबी / एचओ / सीएफडी

सीएमडी२ / सीआयआर / पी / २०२१ /११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ (सक्युर्लर नं. सेबी ,

एचओ / सीएफडी१ / सीआयआर / पी / २०२० / ७९ दिनांकित १२ मे, २०२०च्या अनुसार) आणि

सक्युर्लर नं. सेबी / एचओ / सीएफडी / पीओडी-२ / पी / सीआयआर / २०२३ / ४ दिनांकित ०५

जानेवारी, २०२३ आणि सक्युर्लर नं. सेबी / एचओ / सीएफडी / पीओडी-२ / पी / सीआयआर ,

२०२३ / १६७ दिनांकित ०७ ऑक्टोबर, २०२३, रेग्युलेशन १०१ ("सेबी सक्युलर्स") अंतर्गत

निर्गीमत केलेले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे अन्य लागू रेग्युलेशन्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज ऑफ इंडिया द्वारा निर्गीमत

केलेले सेक्रेटरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ("एसएस-२") व अन्य लागू कायदे, नियम व

रेग्युलेशन्स (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार लागू वेळेत अंमलात आणलेले त्याकरिता कोणतेही

सांविधिक फेरबदल किंवा पुर्न-कायदे समाविष्ट)च्या अनुसार केवळ रिमोट ई-वोटींग प्रक्रियेद्वारा ("ई-

वोटींग"), पोस्टल बॅलटमार्फत "सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेड"च्या ("कंपनी") सदस्यांद्वारा मंजूर

या पोस्टल बॅलट ई-वोटींग सुविधेचे आयोजन खालीलकरिता कंपनीच्या सदस्यांची मान्यत

१. कंपन्या अधिनियम, २०१३च्या शेड्यूल V अंतर्गत श्री. जयेश पी. पटेल (डीआयएन

३. कंपन्या अधिनियम, २०१३च्या रोड्यूल V अंतर्गत श्री. तुल्जारामन महेरवरी (डीआयएन ०००६३६८८) सीईओ, सीएफओ आणि पूर्ण-वेळ संचालक यांच्या मानधनाच्या प्रदानाकरिता मंजूरी.

४. कंपन्या अधिनियम, २०१३च्या शेड्यूल V अंतर्गत श्री. सुरेश जोशी (डीआयएन ००१३०५९१)

जनरल सक्युलर्सच्या अनुसार, कंपनीने ज्या सदस्यांची नावे **शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४**

("कट-ऑफ तारीख") रोजी प्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत आली आहेत, ओळख झाली आहे अशा सदस्यांना मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४ (पाठविलेली तारीख) रोजी स्पष्टिकरणात्मक

विवरणासह पोस्टल बॅलट नोटीस ईमेल केली आहे. जी व्यक्ती "कट-ऑफ तारीख"नुसार सदस्य

जनरल सक्युलर्सच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलट फॉर्म्ससह पोस्टल बॅलट नोटीसच्या प्रत्यक्ष प्रती आणि

प्री-पेड बिझनेस रिप्लाय इन्व्हलप्स या पोस्टल बॅलटकरिता सदस्यांना पाठविण्यात आलेले नाहीत.

ई-वोटींग सुरू होईल : बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी स. ०९:०० वा (भाप्रवे)

ई-वोटींग संपेल : गुरुवार, २८ मार्च, २०२४ रोजी सायं ०५:०० वा (भाप्रवे)

००१३१५१७) अध्यक्ष व पूर्ण-वेळ संचालक यांच्या मानधनाच्या प्रदानाकरिता मंजूरी. २. कंपन्या अधिनियम, २०१३च्या रोड्यूल V अंतर्गत श्री. सत्येन व्ही. पटेल (डीआयएन ००१३१[.]

३४४) व्यवस्थापन संचालक यांच्या मानधनाच्या प्रदानाकरिता मंजूरी.

पूर्ण-वेळ संचालक यांच्या मानधनाच्या प्रदानाकरिता मंजूरी.

ई-वोटींग सुविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असणार आहे :

नाही तिने ही सूचना केवळ माहितीप्रित्यर्थ समजावी.

Siddharth Khandelwal

Advocate, Pune District & Sessions Court

432, Somwar Peth, Near Zilla Parishad,

Opp. Antariksh Towers, Pune - 411001

Vitthal Rao Shivarkar Road, Wanworie, Pune 411040.

same will not be binding on my client, which please note.

Company Name | Tata Elxsi Limited

and Civil M.A. No: 507 of 2022

Balewadi, Pune 411045.

Dated this 27th day of February, 2024

No of Shares

Date: 27/02/2024

Place: Pune

दक्षिण रेल्वे

स्टोअर्सच्या पुरवठ्याकरिता ई-निविदा सूचना नं. ई-०४/२०२४

खालील ई-निवदा आयआरईपीएस वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. फर्म्संना विनंती करण्यात येते की त्यांनी http://www.ireps.gov.in-login>E.Tender - goods & services (new) यावर लॉग-इन करावे आणि या निविदांच्या अनसार दर उदधत करावेत. या निविदांकरिता प्रत्यक्ष दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. सर्व निविदांकरिता बंद होण्याची वेळ दू ०२:३० वा आहे.

25 113			98. 6	
अ.क्र.	निविदा क्र.	वर्णन	नियत तारीख	परिमाण
१	२६२४१७०१	लेड-बेस्ड फ्लॅशर लाईट युनिट	०४/०३/२०२४	२०८.०० नं.
9	१५२४०२३३	कॉन्टॅक्ट स्प्रिंग्ज	08/03/2028	४५४०४.०० सेट्स
w	२६२४२१३२	डब्लूएजी-७ लोकेजकरिता एंड कव्हर प्लेन	08/03/5058	९२७.०० नं.
8	७८२४५१२७	न्यू डोअर वे स्टिफनिंग बार	०५/०३/२०२४	१२४०.०० नं.
ч	१५२४०२२७	पाँवर ट्रान्सिमशन ॲसेंब्ली	०५/०३/२०२४	९४०.०० नं.
Ę	२६२४११२६	रेसिस्टर हार्मीनिक फिल्टर	०६/०३/२०२४	७.०० नं.
9	२६२३११४८ए	पॅंटोग्राफ माउटिंग इन्सुलेटर	०६/०३/२०२४	६२४.०० नं.
6	०४२४०७७९	बॅटरी बॉक्स फ्रेम ॲरेंजमेंट	०८/०३/२०२४	८६.०० सेट्स
९	११२४४१८७	वायर कॉपर राउंड एनॅमेल्ड ०.६१० एमएम	0८/0३/२०२४	३२०९ किग्रॅ
१०	२६२४१७३३	हिटाची ट्रॅक्शन मोटर गिअर केस ॲसेंब्ली	0८/0३/२०२४	१८० नं.
११	२६२४१५६४	एसए-९ इंडिपेंडंट ब्रेक व्हॉल्व्ह ॲसेंब्ली	0८/0३/२०२४	१२४.०० नं.
१२	६७२३५३६५ए	टॉप साईड बेअरर लायनर	०८/०३/२०२४	३२४०.०० नं.
१३	०२२३६२८८ए	डिस्पोजेबल शार्प वेस्ट कंटेनर	११/०३/२०२४	१४ आयटम्स
१४	o२२३६४०३	ऑटोॲनालायझरकरिता रिएजट्स आणि इम्युनोटबींडमेट्रिक ॲसे	११/०३/२०२४	१८ आयटम्स

०२२३६४९७सी ट्रान्स कॅथेटर आर्वीटिक व्हॉल्व्ह ११/०३/२०२४ ५ आयटम्स इम्प्लांट सेट

निडलसह डिस्पोजेबल सिरिंज ०२२३६४२६ए ११/०३/२०२४ ६ आयटम्स १०एमएम थिक कंपोझिट ग्रुव्हड ५०००००.०० नं. ०३२२५१९८ ११/०३/२०२४ रबर सोल प्लेटस डोअरवे क्रॉस बार प्रेसिंग ॲसेंब्ली १२/०३/२०२४ २८००.०० सेट्स ४४२४०६०५ इलास्टिक रेल क्लिप १२/०३/२०२४ ०३२४५६०१ ८५००००.०० नं. प्रायमरी सस्पेंशन स्प्रिंग २६२४२२६० १२/०३/२०२४ १०३६.०० नं.

एलएस लाईस, रिएजन्ट्स १३/०३/२०२४ ०२२३६२९५ए मायक्रोप्रोसेसर बेस्ड इलेक्ट्रॉनिक २६२३२७४९ १३/०३/२०२४ ८७.०० नं. डिझाईन, मॅन्युफॅक्चर, सप्लाय १३/०३/२०२४ २.०० नं. ११२४५००२ हेवी ड्यूटी पॅसेंजर लिफ्ट ०१२३५०१८ ईिओटी क्रेन २- टन ४ आयटम्स 23/03/2028 स्लिप रिंग ॲसेंब्ली ४० नं. ६८२४५१५० 23/03/2028 रबर आयटम्सचा एक कोच सेट 23/03/2028 ८०.०० सेट्स 42284834 बफर प्लंजरकरिता फेस प्लेट ४४२४००६९ १४/०३/२०२४ ४३५२.०० नं. ॑ सॅडवीच माउंटिंग १४/०३/२०२४ ८८५.०० नं.

विनिल कोटेड अपहोल्स्टरी

२१२४०२४१

०६२३००७९

०४२४०६०४

६८२३६८४८

९०२४५३१२

०४१४०५२६

०२२३६३४२ए

६८२४५२१४

२६२३५०३२

०४२४०५११

०४२४०६६२

५२२४५१६४

११२४०३०६

७८२४५१९३

८२२३५५७४ए

०४२४०८०६

०४२४०११९

१५२४०४४६

९०२३६९५३

/४६१७७६७

कॅस्नबकरिता ब्रेक बीम कम्प्लीट 28/03/2028 २७८.०० नं. ४४२४०४९१ बफर रिकॉईल स्प्रिंग १३९३.०० सेट्स ०४२४३४२७ १४/०३/२०२४ लिंड बेस्ट हेड लाईट 28/03/2028 १२०.०० नं. ९०२४५३०६ लॅबीरिथ सिलिंग रिंग (डी एंड) १४/०३/२०२४ ५२.०० नं. ६८२४५१५३ इंटेल कोअर आय५ १४ इंच लॅपटॉप ०३२४५११६ १५/०३/२०२४ १२३.०० नं. टेन्शनिंग डिव्हाईस ॲसेंब्ली १३०३.०० नं. १५/०३/२०२४ ११२३००८१ एसएस ब्रॅकेट (आरएछ) १५/०३/२०२४ २४५.०० सेट्स ५२२४५१८१

१४/०३/२०२४

आयसीएफ / एसके-३२९६३२४९ व (एलएच) आयसीएफ / एसके३-३२९६३२५२ सीबी ३०ए टीसीसी १ व २ ६८२४५२१२ 24/03/2028 १२०.०० नं. बीएलआरडीडब्लू स्पेसि. नं. ड्बलूडीजी४/ईएल/पीएस/१७ ॲप्लीकेशन मॅग्नेट व्हॉल्व्ह २१२४०२१५ १८/०३/२०२४ १०६.०० नं. कार्टिज बेरिंगकरिता साईड फ्रेम कि ४४२४००१० १८/03/२०२४ ११४८६८.०० नं

|२०३ एमएम बोगी माउंटेड एअर

टेस्टिंगकरिता लोको टेस्ट किट

ट्रेल स्वीच पीसीबी ॲसेंब्ली

लाइटनिंग प्रोटक्शन बोर्ड

पूरा टाईप फ्लिशिंग व्हॉल्व्ह

४४२४०६१३ कि-टाईप कंपोझिशन ब्रेक ब्लॉक

६७२३५३४६ए । गार्ड सीट ॲसेंब्ली कम्प्लीट

कन्नेक्शन

८२२३५४९४ए बॅंडिमियम वायर ६५ चौ.मी.

४५५ लिटर्स

६१ जीईएम/२०२४/बी डेस्कटॉप कॉम्प्युटर्सचा पुरवठा व

जीईएम/२०२४/बी इलेक्ट्रिक सिलिंग फॅन

/४६१९६६४ प्रतिष्टापन

डिस्पोजेबल स्टेराइल एसएमएस

हाय टेन्साइल ट्रान्झीशन सीबीसी

फ्लेग्झी कॉईल बोगी फ्रेम कम्प्लीट

|नायलॉन वायर बॉटल होल्डर

युआयसी टाईप इलॅस्टोमर फ्लेंज

|हाय टेन्साईल एएआर एच टाईप

टाईट लॉक सीबीसी

पॉलिक्लोरोप्रीन रबर पॅड

सॅनरॉकनुसार नक्कल

कॉन्टॅक वायर १०७ चौ.मी.

ॲल्युमिनियम वॉटर टॅंक ॲसेंब्ली-

डबल ॲक्टिंग हायड्रॉलिक शॉक

हॉट फिनिश्ड सिमलेस ट्यूब

ॲल्युमिनियम चेकर्ड / थ्रेड शीट

बोलींच्या अनुसार दर उधुत करावेत, प्रत्यक्ष दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत

खालील ई-बोली जीईएम वेबसाईटमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. फर्म्सना विनंती

करण्यात येते की, त्यांनी www.gem.gov.in यावर लॉग-इन करावे आण खालील ई-

्यावर आम्हाला फॉलो करा : 🍸 twitter.com/@GMSRailway

ब्रेक सिलेंडर

५१२४५०२७ए सी-डीएसी टीसीएनच्या

१.०० नं. १८/०३/२०२४ १८/०३/२०२४ ५ आयटम्स

१२७७.०० नं.

१८/०३/२०२४

१९/०३/२०२४

१९/०३/२०२४

२०/०३/२०२४

२१/०३/२०२४

२१/०३/२०२४

०१/०४/२०२४

०५/०४/२०२४

06/08/2028

06/03/2028

११/०३/२०२४

प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक

२ आयटम्स

२ आयटम्स

करावयाचे प्रस्तावित आहे.

मिळविण्याकरिता करण्यात येत आहे

रिमोट ई-वोटींगकरिता पूर्वोक्त तारीख व वेळेनंतर अनुमती दिली जाणार नाही आणि रिमोट ई-वोटींग प्रणाली पूर्वोक्त कालावधी संपताच त्वरित निःसमर्थ करण्यात येईल. संचालक मंडळाने ई-वोटींग प्रक्रियेद्वारा पोस्टल बॅलटचे आयोजन स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने १८/०३/२०२४ ६ आयटम्स होण्याकरिता परिनिरीक्षक म्हणन श्रीमती अश्विनी इनामदार (सीपी नं. ११२२६), प्रॅक्टिसींग कंपनी १९/03/२०२४ १६३३८.०० नं. सेक्रेटरी, यांची किंवा त्यांच्या अनुस्थितीत श्री. अतूल मेहता (सीपी नं. २४८६), मेसर्स मेहता अँड १९/०३/२०२४ ५ आयटम्स मेहताचे भागीदार, कंपनी सेक्रटरिज, यांची नियुक्ती केलेली आहे. अध्यक्ष आणि कंपनीचे पूर्ण-वेळ संचालक किंवा त्यांच्याद्वारा अधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती शनिवार, ३० मार्च, २०२४ रोजी किंवा तत्पूर्वी ई-वोटींगचा निकाल घोषित करतील आणि १९/०३/२०२४ १२५९०.०० नं.

www.silworld.in या कंपनीच्या वेबसाइटवर प्रस्तुत करण्यात येणार आहे तसेच स्टॉक एक्सचेंज, नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") यांच्याकडे सुद्धा सुपूर्द ३५.०० नं. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते याआधीच नोंदणीकृत केलेले आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी ५१२.०० नं. त्यांच्या ईमेल पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सूचना / कागदपत्रांची स्वीकारणी सक्षम होण्याकरिता त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स / आरटीए / कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते वैद्य ठेवावेत. ज्या सदस्यांना कंपनी , ४.०० नं. आरटीए / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणी न केल्यामुळे / पत्ता बदलामुळे सूचनेची प्राप्ती झालेली १४०८३४ नं. नाही, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या मेल आयडीच्या नोंदणीकरिता ४०४.०० सेट्स rnt.helpdesk@linkintime.co.in यावरून "आरटीए"शी संपर्क साधावा. तदनुसार, सदस्यांची सहमती किंवा मतभेद केवळ रिमोट ई-वोटींग सिस्टमद्वारा पाठविता येईल आणि त्याकरिता नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेडची ("एनएसडीएल") सेवा नियुक्त करण्यात आलेली आहे. २१.०० सेटस ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल कंपनी / "आरटीए"कडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते आता सदर ईमेल

२१/०३/२०२४ पत्त्यांची rnt.helpdesk@linkintime.co.in यावर "आरटीए"करिता ईमेल पाठवून करू शकतील. ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी केवळ २२/०३/२०२४ ६७१८.०० नं. त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांच्या ईमेल पत्यांची नोंदणी करावी. २५/०३/२०२४ १५८५६७.०० किग्र पोस्टल बॅलट नोटीस www.silworld.in या कंपनीच्या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्सवर म्हणजेच www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर आणि २५/०३/२०२४ १२०.०० नं. www.evoting.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेडच्या २६/०३/२०२४ २३१४५८.६१ किर ("एनएसडीएल") वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध असणार आहे. २६/०३/२०२४

९५०८.२० किग्रॅ

८२.०० नं.

१५५३.०० नं.

ज्या सदस्यांनी जे काही असेल त्या कोणत्याही कारणास्तव या पोस्टल बॅलट रिमोट ई-वोटींगसंबंधित २१०.०० नं. कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला नसल्यास किंवा कोणतीही शंका / तक्रारी असल्यास, ते खालील पत्यावर रविवार वगळता, कामकाजाच्या सर्व दिवशी स. ०९:०० व सायं ०५.०० दरम्यान (भाप्रवे) ५१२५.०० नं. कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्टशी संपर्क साधू शकाल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी १४६१४.०० मी. सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : एल२६९५६पीएन१९९४पीएलसी०७८९४१ नोंदणीकृत कार्यालय : ३९/डी, गुल्टेकडी, जे.एन. मार्ग, पुणे-४११०३७. टेलि : +९१ २० २६४४४६२५/२६/२७, वेबसाइट : www.silworld.in. ईमेल : cs@silworld.in रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्ट : लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३. फोन : ०२२-४९१८६२७०, फॅक्स : ०२२-४९१८६०६०, ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in .

सह्याद्री इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-सत्येन पटेल व्यवस्थापन संचालक नगर परिषद परळी वैजनाथ जि. बीड

जा.क. ६७१९/२०२३-२४ ई-निविदा क्र. (२३)/बांधकाम विभाग /२०२३-२४

वेळ ०४.०० वाजेपर्यंत निविदा भरावी.

नाव / विक्रेती बँक नाव

मालमत्ता'' असा उल्लेख करण्यात येईल

मुख्याधिकारी नगर परिषद परळी वैजनाथ यांनी ई-निविदा प्रणालीव्दारे निविदा सूचना दिनांक ०९.०२.२०२४ रोजी वेळ ०२.०० वाजता पढील सांकेतीक स्थळावर प्रसिध्द केली आहे. www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर निविदा नम्ना पहावा. निविदा बाबत सचना सदर सांकेतीक स्थळावर प्रसिध्द केल्या आहेत. तेव्हा इच्छ्क निविदा धारकांनी दि. २९.०२.२०२४ रोजी

> मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद परळी वैजनाथ

स्वाक्षरीत

ताबा सूचना

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे ''आर्सिल-रिटेल लोन पोर्टफ़ोलिओ-042-ई-टस्ट'' (''आर्सिल'') चे विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असुन त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002(2002 चा 54) (''सदर अधिनियम'') अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002(''सदर नियम'') च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि 02-05-2022 रोजी एकमागणी सूचना पाठवली ज्यात कर्जदार श्री आबासाहेब माधवराव पाटील श्रीमती सीमा आबासाहेब पाटील, जामीनदार व गहाणकार यांना कर्ज खाते क्र H573HLD0141374 आणि H573HLT0153726 अंतर्गत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तपशील खाली नमुद करण्यात आलेला आहे.

कर्जदार / जामीनदार/ गहाणकार सदर रकमांचा भरणा करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार जामीनदार / गहाणकार आणि आम जनतेस सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम ८ सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 च्या उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद दिनांकास खालील अचल मालमत्तेचा ''जशी आहे जेथे आहे आणि तेथे जे काही आहे'' तत्त्वावर ताबा घेतलेला आहे. कर्ज खाते क्रमांक / कर्जदार ताबा दिनांक

22-04-2022 रोजी **रु. 2714698/- (रुपये** 23-02-202

सत्तावीस लक्ष चौदा हजार सहाशे अट्ट्याण्ण माधवराव पाटील फक्त) अधिक त्यावरील दि. 23-04-2022 सह-कर्जदार - श्रीमती सीमा प्रत्यक्ष ताबा आबासाहेब पाटील पासूनचे करारातील दराने पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च, शुल्के व अधिभार इ. सचना दिनांक: 02-05-2022 **अनामत मत्ता :** श्री आबासाहेब माधवराव पाटील यांचे मालकीची जमीन व बिल्डींग. संरचना, फिटिंग फिक्सचर्स, उभारणी इ. असलेली मालमत्ता, सदिनका क्र. 12, तिसरा मजला, विंग ए, घाटगे अपार्टमेंट सी.टी.एस.क्र. 461, 462, 463/1 व 463/3, पोस्ट कसबे सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुरं 412301, महाराष्ट्र. (क्षेत्रफळ सुमारे 426.31 चौ.फू. म्हणजे 39.62 चौ.मी.) यापुढे "अचल

अचल मालमत्तेचा कायदेशीर ताबा आर्सिल यांचेकडे असून सर्फेसी अधिनियम, 2002 मधील अनुच्छेद 13(13) अंतर्गत सदर सुचना प्राप्त झाल्यानंतर कर्जदार / जामीनदार / गृहाणकार कि कोणत्याही व्यक्तीने आर्सिल यांच्या लेखी पर्व-परवानगीशिवाय सदर अचल मालमत्तेच्या संदर्भात विक्र भाडेपट्टी च्या माध्यमातून हस्तांतर किंवा इतर कोणताही व्यवहार करू नये आणि असा व्यवहार केल्या तो आर्सिलच्या वर नमूद रक्कम अधिक तीवरील करारातील दराने पुढील व्याज आणि आनुषंगिक ख शल्के. अधिभार इ. च्या भाराधीन असेल. वर नमूद अचल मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार

कर्जदार/ जामीनदार/ गहाणकार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की वर नम्

जामीनदार / गृहाणकारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनच्छेद 13 मधील उप-विभाग (8) व स्वा/-प्राधिकत अधिक

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. Arcil CIN: U65999MH2002PLC134884 www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालय : दि रुबी, दहावा मजला, 29, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मंबई-400 028. टेली क्र. 022-66581300,

शाखेचा पत्ता : युनिट क्र. 211 व 212, दुसरा मजला, झेनिथ कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. 28/2, केएम गांधी पथ. शिवाजी नगर, पणे-411 005.

सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, श्री. अमोल बाळासाहेब काळे, राहणार : सव्हें नंबर ६९२,

व्हाणे वस्ती, संत साई, शाळेजवळ, भोसरी, पुणे ४११०३९, यांनी त्यांना, मौजे मोरदरवाडी, ालुका हवेली, जिल्हा पूर्ण येथील **जमीन मिळकत** यांसी गट नंबर १०७ (जुना गट नंबर १७०), गंसी एकूण क्षेत्र ०१ हेक्टर ४२ आर, अधिक पोटखराबा यांसी क्षेत्र ०० हेक्टर ०८ आर, असे मेळ्ण एकुण क्षेत्र ०१ हेक्टर ५० आर यांसी आकार ०१ रुपये ५० पैसे या संपूर्ण मिळकतीपैकी यांचे एकट्याचे नावे विभक्तपणे दाखल असलेली अंदाजे **०० हेक्टर ०६.२५ आर**, यांसी **आकार ०० रुपये ०७ पैसे, ही मिळकत** त्यांच्या स्वकष्टार्जित खरेदी मालकी हक्क वहिवाटीची मिळकत असल्याचे नांगन सदरच्या मिळकतीमधील त्यांचे खरेदी मालकी हक्क हे पर्णपणे निर्वेध, निजोखमी, वादरहित व बोजारहित असल्याबाबतचा भरंवसा आमचे अशिलांना दिला असून सदरच्या मिळकतीचे हक्क योग्य त्या कायदेशीर गोष्टींची पर्तता करून दिल्यानंतर आमचे अशिलांचे नांवे योग्य त्या मार्गाने तबदील करण्याबाबत बोलणी चालू केली आहेत. तरी सदर मिळकतीमध्ये अथवा तीपैकी कोणत्याही भागामध्ये इतर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा

जाहीर नोटीस

रक, हितसंबंध, वाद असल्यास त्यांनी त्याबाबत योग्य त्या लेखी पुराव्यासह आमचे खाली दिलेल्या ारधावर ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१० दिवसांचे आत** लेखी कळवावे व पोहोच घ्यावी. सदर मुदतीत कोणाचीही, कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास, सदर मिळकतीमध्ये इतर होणाचेही, कसल्याही प्रकारचे हक, हितसंबंध नाहीत. तसेच ज्या कोणाचेही सदर मिळकतीमध्ये जे काही हक, हितसंबंध असतील, ते त्यांनी जाणीवपूर्वक सोड्न दिले आहेत, असे समजून सदर मेळकत मालक यांचेबरोबर पुढील योग्य ते व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही हरकत मान्य करण्यात येणार नाही.

ही जाहीर नोटीस. दिनांक : २७/०२/२०२४.

सतीश प्रभाकर दरेकर, वा कांन, एलएल. वी., ऑडव्होकेट अनिल विट्ठल होरणे, बी कॉम् , एलएल. बी., ऑडव्होकेट व नोटरी निरिवल सतीश दरेकर, बा.एसएल., एलएल.बी., जीडीएल., एल.बी.सी. (लंडन), ऑडब्होकेट अक्षय सतीश दरेकर, बी.एसएल., एलएल.बी., ऑडव्होकेट

पत्ता : १ १२/११३, पहिला मजला, इंदलाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, लालबहादर शास्त्री रोड, ९८७-अ, सदाशिव पेठ, पुणे : ४११ ०३० फोन : २४५३०४०३

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड 🗭 kotak रणाकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पृ), मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड – ४०००५ शाखा कार्यालय: कोटक महिंद्रा बँक लि.. झोन-२. न्याती यनीटी, चौथा मजला, येरवडा, पणे-नगर हायवे, पणे – ४११००६

सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (प), मुंबई – ४०० ०५१ येथे आणि शाखा कार्यालय, चौथा मजला, झोन II, न्याती युर्नेट्री, येरवडा, नगर रोड, पुणे – ४११ ००६ येथे असलेले कोटक महिंद्रा बँक लि. चे प्राधिकत अधिकारी यांचेद्वारे कळविण्यात येते की: दि. २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी (१) मे. श्री प्रकाश तारा ट्रेडिंग अँड कं., (२) श्रीमती तृप्ती रुपेश लोढा (३) श्री

शुद्धीपत्रक सूचना

बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मधील अर्थाने बँकिंग कंपनी असलेल्या आणि नोंदणीकृत कार्यालय २७ बीकेसी,

रुपेश लोढा यांच्या कर्ज खाते क्र. ५६११६८१३६५, OD115967209 च्या संदर्भात फायनॅन्शिअल एक्स्प्रेस आणि लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेले आमचे लिलाव सुचनां प्रकाशन पाहावे. हे लक्षात घ्यावे की खाली नम्द केल्यानसार सर्व तीन मालमत्तांसाठी आरक्षित किंमत आणि बयाणा रक्कम वेगवेगळी असेल. मालमत्तेचे वर्णन आरक्षित किंमत बयाणा रक्कम

ऑफिस क्र. २१३, दूसरा मजला, महालक्ष्मी मार्केट, सीटीएस

क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१, प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट

यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७, मालमत्ता ऑफिस क्र. २१३

महालक्ष्मी मार्केट, सीटीएस क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१.

ऑफिस क्र. २१३

32.48.200/-

(रुपये बत्तीस

ऑफिस क्र. २१३

रु. ३.२५.६२०/-

(रुपये तीन लक्ष

पंचवीस हजार

ग्रील म्बा	प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७.	लक्ष छपन्न हजार दोनशे फक्त)	सहाशे वीस फक्त)
क्री, यास वर्च, र / कडे	ऑफिस क्र. २१७, दुसरा मजला, महालक्ष्मी मार्केट, सीटीएस क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१, प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७. मालमत्ता ऑफिस क्र. २१३, महालक्ष्मी मार्केट, सीटीएस क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१, प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७.	ऑफिस क्र. २१७ रु. ३४,८९,४८०/- (रुपये चौतीस लक्ष एकोणनव्वद हजार चारशे ऐंशी फक्त)	ऑफिस क्र. २१७ रु. ३,४८,९४८/- (रुपये तीन लक्ष अड्डेचाळीस हजार नऊशे अड्डेचाळीस फक्त)
गरी लि ।स्त	ऑफिस क्र. ३०३, तिसरा मजला, महालक्ष्मी मार्केट, सीटीएस क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१, प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७. मालमत्ता ऑफिस क्र. २१३, महालक्ष्मी मार्केट, सीटीएस क्र. ३२०१, स.क्र. ५६७/२ए/१, प्लॉट क्र. ई४० ते ई४३, मार्केट यार्ड, बिबवेवाडी – ४११०३७.	ऑफिस क्र. ३०३ रु. २९,०७,९००/- (रुपये एकोणतीस लक्ष सात हजार नऊशे फक्त)	ऑफिस क्र. ३०३ रु. २,९०,७९०/- (रुपये दोन लक्ष नव्वद हजार सातशे नव्वद फक्त)

वर नमुद वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित लिलाव सुचनेतील इतर मजकुर तसाच वाचवा आणि त्यात काहीही बदल नाही. दिनांक: २७.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लि.

स्थानः पुणे - सासवड

दिनांक: 28.02.2024

| नोंदणीकृत कार्यालयः 19-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर- 302001, राजस्थान, भारत (CIN : L36911RJ1996PLC011381)

एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्यूल्ड कमिशीयल बँक)

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) वि

''आर्सिल-रिटेल लोन पोर्टफ़ोलिओ-042-ई-ट्रस्ट'' चे विश्व

परिशिष्ट- IV-A- [नियम 8(6) ची तरतुद पाहा] अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सुचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8(6) सह वाचण्यात येणारया सिक्युरिटायझेशन अँड खिनस्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अंतर्गत अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना. याद्वारे कर्जदार/सह-कर्जदार/गहाणकार व जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की सुरक्षित धनकोकडे तारण असलेल्या खालील अचल मालमत्तेचा **एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (शे**इयुल्ड कमर्शियल बँक)** च्या, यापुढे **एयुएसएफबी** असा उल्लेख करण्यात येईल, सुरक्षित धनकोंने संरचनात्मक/प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. सदर अनामत मत्तेची एयूएसएफबी म्हणजे सुरक्षित धनको

यांना घेणे असलेल्या खाली नमूद रक्कम अधिक पुढील व्याज, शुल्के, खर्च, अधिभार इ. च्या वसुलीसाठी असून तिची '**'जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही** आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. याद्वारे आपणांस कळविण्यात येते की सदर जाहीर ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटमार्फत घेण्यात येईल:कर्ज खाते क्र./ कर्जदार/सह-कर्जदार/गहाणकार/जामीनदाराचे नाव

कर्ज खाते क्र./ कर्जदार/सह-कर्जदार/	13 (2) मागणी सूचनेचा दिनांक		मालमत्तेचे वर्णन	मालमत्तेची आरक्षित	मालमत्तेसाठी बयाणा	लिलावाचा		ई-लिलाव निविदा जमा	संपर्क व्यक्ति आणि
गहाणकार/	व रक्कम			किंमत	रक्कम	दिनांक व वेळ			मालमत्तेला भेट
जामीनदाराचे नाव	12 77 22		TT 12			1.7	दिनांक	ठिकाण	देण्याचा दिनांक
(कर्ज खाते क्र.)	13-जून-22	20-	सदिनका क्र. 12,	₹.	₹.	10-एप्रि-		एयू स्मॉल	रवींद्र देवरे आणि
L9001060122641814,	10-जून-22 रोजी		तिसरा मजला, विंग	1 ' '			एप्रिल-	फायनान्स बँक	भानू प्रताप सिंग
श्रीमंत गूळ उद्योग द्वारे त्यांचे	₹.	24	बी, स्वप्न नगरी,	र. अकरा लक्ष		9	23	लि., शाखेचा पत्ताः	1 1
प्रोप्रायटर नवाज शरीफ	10,73,877/-	1 !	नवीन गट क्र.	पंच्याऐंशी हजार		ते दु	पर्यंत	अथर्व प्लाझा,	9773358234
(कर्जदार),	रु. दहा लक्ष	1 !	387/5, जूना गट		पाचशे फक्त	4.00	1	तिसरा मजला, पुणे	
नवाज शरीफ, विडलांचे नाव	त्र्याहत्तर हजार	1 !	क्र. ३५७, पारगाव,		1	वाजेपर्यंत	1	सातारा रोड,	aubank.in
मुस्तकीम् (सह-कर्जदार),	आठशे सत्त्याहत्तर	1 !	ता. दौंड, जिल्हा पुणे	1	1	5	1	धनकवडी, जिल्हा	04-एप्रि-24
श्रीमती कोशीन, पत्नीचे नाव	फक्त	1 !	ᇴ412203	1	1	मिनिटांच्या	1 1	पुणे, महाराष्ट्र-	
शरीफ (सह-कर्जदार)	1	1 !	क्षेत्रफळ सुमारे 602	1	1	अमर्याद	1 1	411043	
	1	1 !	चौ.फू.	1	1	काल	1		
	1	1 !	[1		विस्तारासह	1		
(कर्ज खाते क्र.)	10-ऑक्टो-22	31-	मालमत्ता दुकान क्र.	₹.	₹.	28-मार्च-	26-	एयू स्मॉल	रवींद्र देवरे आणि
L9001061121082701 &	10-ऑक्टो-22	ऑक्टो-		15,70,000/-	1,57,000/-	24	मार्च-	फायनान्स बँक	भान् प्रताप सिंग
L9001060718472542,	रोजी रु.	23	कृष्णादीप अपार्टमेंट,				23	लि., शाखेचा पत्ताः	~,
सुनील मिनी मार्केट द्वारे त्यांचे			स.क्र. 673 ते 682,		सत्तावन्न हजार	,	पर्यंत	अथर्व प्लाझा,	9773358234
प्रोप्रायटर सुनील राजाराम मते		1	जूना मिळकत क्र.	फक्त	फक्त	4.00	[]	तिसरा मजला, पुणे	
(कर्जदार), सुनील राजाराम मते,		1 1	254, नवीन	1		वाजेपर्यंत	1 1	सातारा रोड,	aubank.in
वडिलांचे नाव राजाराम (सह-		1	मिळकत क्र.	1		5	[]	धनकवडी, जिल्हा	
कर्जदार आणि गहाणकार),		1	0322/02,	1		मिनिटांच्या मिनिटांच्या	1 1	पुणे, महाराष्ट्र-	
श्रीमती रूपाली सुनील मते, पतीचे		1	खडकवासला, पुणे झ	4 /		अमर्याद	[]	411043	
नाव सुनील (सह-कर्जदार),		1	411024, क्षेत्रफळ			काल	[]		
रूपाली सुनील मते, पतीचे नाव		1	सुमारे 230 चौ.फू.			विस्तारास <u>ह</u>	t		1
बाळासाहेब (सह-कर्जदार)	सातशे चौपन्न फक्त		3.11. 255			151311111			
(कर्ज खाते क्र.)	12-जाने-23		मालमत्ता ग्राम पंचायत	₹.	₹.	10-एप्रि-	08-	एयू स्मॉल	रवींद्र देवरे आणि
L9001060123623308,	10-जाने-23	जाने-	1 1	1 1			एप्रिल-	फायनान्स बँक	भानू प्रताप सिंग
संकेत फुटवेअर (कर्जदार),	रोजी रु.	24	शिरूर, कारेगाव,	रु. बत्तीस लक्ष			1 ' 1	लि., शाखेचा पत्ताः	7039052930
बाळासाहेब आसाराम कापसे,	15,99,948/-	1 - 1	पुणे, महाराष्ट्र,	फक्त	वीस हजार	ते दु	पर्यंत	अथर्व प्लाझा,	9773358234
वडिलांचे नाव आसाराम कापसे	रु. पंधरा लक्ष	1	क्षेत्रफळ सुमारे	1	फक्त	4.00	' '	तिसरा मजला, पुणे	
(सह-कर्जदार),	नळ्याण्णव हजार	1	1500 चौ.फू.	1	1	वाजेपर्यंत	[]	सातारा रोड,	aubank.in
श्रीमती लक्ष्मीबाई बाळासाहेब	नऊशे अठ्ठेचाळीस		बोलीदारासाठी टीपः	1		5	[]	धनकवडी, जिल्हा	
कापसे,	फक्त	1	सदर मालमत्तेवर	1		्र मिनिटांच्या	1 1	पुणे, महाराष्ट्र-	04 312 2.
पतीचे नाव कडू बोरूडे	1	1	बँकेचा सांकेतिक	1		अमर्याद	[]	411043	
(सह-कर्जदार)	1	1 !	ताबा आहे.	1		काल		411045	

₹.

15,20,000/

रु. पंधरा लक्ष

वीस हजार

₹.

21,10,000/-

रु. एकवीस

लक्ष दहा हजार

विस्तारासः

10-एप्रि-

24

दु 2.00

ते दु

4.00

वाजेपर्यंत

5

मिनिटांच्या

अमर्याद

काल

विस्तारासः

10-एप्रि-

24

दु 2.00

ते दु

4.00

वाजेपर्यंत

मिनिटांच्य

अमर्याद

काल

विस्तारासह

1,52,000

रु. एक लक्ष

बावन्न हजार

फक्त

₹.

रु. दोन लक्ष

अकरा हजार

फक्त

2,11,000/

एप्रिल-

23

08-

एप्रिल-

23

पर्यंत

एयू स्मॉल

फायनान्स बँक

लि., शाखेचा पत्ताः

अथर्व प्लाझा,

तिसरा मजला, पुणे

सातारा रोड,

धनकवडी, जिल्हा

पुणे, महाराष्ट्र-

411043

एयू स्मॉल

फायनान्स बँक

अथर्व प्लाझा,

तिसरा मजला, पुणे

सातारा रोड,

धनकवडी, जिल्हा

पुणे, महाराष्ट्र-

411043

लि., शाखेचा पत्ताः 7039052930

रवींद्र देवरे आणि

भान् प्रताप सिंग

7039052930

9773358234

auctions@

aubank.in

04-एप्रि-24

रवींद्र देवरे आणि

भान् प्रताप सिंग

9773358234

auctions@

aubank.in

04-एप्रि-24

प्राधिकृत अधिकारी

एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

ई-लिलावाच्या अटी व शर्ती: (1) सदर अनामत मत्तेचा ई-लिलाव विक्री सुरक्षित धनको म्हणजे एयुएसएफबी यांचेसाठी व यांचे वतीने ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'', ''तेथे जे काही आहे'' आणि ''इतर उपाय

दिनांक: 27/02/2024

स्थानः पुणे

(कर्ज खाते क्र.)

L9001060119884352,

सूर्या इंटरनॅशनल कंपनी द्वारे त्यांचे

(कर्जदार), खींद्र किशून गोंड,

कर्जदार) श्रीमती मीरा रवींद्र गोंड,

वडिलांचे नाव किश्न (सह-

पतीचे नाव खींद्र गोंड (सह-

L9001060715087981,

सचिन संभाजी भगत, वडिलांचे

नाव संभाजी भगत (कर्जदार),

श्रीमती सोनाली सचिन भगत,

पतीचे नाव सचिन संभाजी भगत

कर्जदार)

(कर्ज खाते क्र.)

(सह-कर्जदार)

प्रोप्रायटर खींद्र किश्न गोंड

15-एप्रि-23

₹.

11,86,144/-

रु. अकरा लक्ष

श्याऐंशी हजार

एकशे चौरेचाळीस

15-एप्रि-23

₹.

48,08,660/-

रु. अट्टेचाळीस

लक्ष आठ हजार

सहाशे साठ फक्त

12-एप्रि-23 रोजी जाने-

12-एप्रि-23 रोजी

जाने-

15-

मालमत्ता सदनिका

क्र. 4, पहिला

मजला, गेट क्र. 61

तारजुम अपार्टमेंट,

सिंहगड रोड,

सी.डब्ल्यू.पी.आर.एस

समोर, कोल्हेवाडी

किरकटवाडी, पुणे

शहर, जिल्हा पुणे,

महाराष्ट्र, क्षेत्रफळ

सुमारे 570 चौ.फू.

दुकान क्र. 4, तळ

मजला, विंग ए,

आयुष कॉम्प्लेक्स,

जुना सर्वे क्र. 176

हिस्सा क्र. 7/3,

नवीन सर्वे क्र. 148

फुरसुंगी, ता. हवेली

जिल्हा पुणे इ

412308, महाराष्ट्र

क्षेत्रफळ सुमारे 300

नाही'' तत्त्वावर असेल. सदर मालमत्तेवर कोणतेही जात बोजे नाहीत.

(2) ऑनलाईन ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी कंपनी असल्यास, बयाणा रकमेसह बोली दस्तावेज, पॅन कार्डच्या प्रती, मंडळाचा ठगव आणि फोटो ओळखपत्र, पत्त्याचा पुगवा इ. सादर कगवे लागतील आणि बयाणा रक्कम ही एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे एमएसएमई ऑक्शन पूल खाते, चालू खाते क्र.: 1921201121711599 एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, पाचवा व सहावा मजला सनी बिग जंक्शन एसटीसी खसरा क्र. 64 ते 67, ग्राम सुखईपुरा, न्यु अतिश मार्केट, जयपूर 302020, **आयएफएससी कोडः AUBL0002011.** एकदा ऑनलाईन बोली सादर केली की ती मार्ग घेता येणार नाही. त्याशिवाय, बोलीदाराने सादर केलेल्या बयाणा रकमेसह रद्द केलेल्या धनादेशाच्या एका प्रतीसह आरटीजीएस/एनईएफटी/डीडीचा यूटीआर/संदर्भ/डीडी क्र. auctions@aubank.in

या ईमेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे (3) सर्व इच्छुक सहभागी/बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्तींसह अधिक तपशीलासाठी https://sarfaesi.auctiontiger.net आणि https://www.aubank.in/bank-auction येथे भेट द्यावी आणि त्यांनी श्री भानू प्रताप सिंग, संपर्क क्र. 9358002663 आणि ईमेल आयडी auctions@aubank.in येथे संपर्क साधावा. कृपया लक्षात घ्यावे की ही नियम ९(1) सह वाचण्यात येणारया नियम ৪(6) अंतर्गत वर नमूद कर्ज खात्यातील कर्जदार/सह-कर्जदार/गहाणकारांसाठी वर नमूद दिनांकास निविदा/आपसांत बोली करून विक्री करण्यात येणार असल्याची 15 दिवसांचीआणि 30 दिवसांची सूचनादेखील आहे. विहित सूचना कालावधीत कर्जदाराने थकबाकी रकमेचा संपूर्ण भरणा न केल्यास मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

डीआयएन : ००१३१३४४

दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२४ स्थळ : पुणे